

विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणी व मतदानविषयी
जागृती करणे.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: उपक्रम २३१५/(७०/१५)-एस.डी.४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
तारीख: २६ मार्च, २०१५

संदर्भ :-

सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे क्र.रानिआ-२०१४/प्र.क्र.१४/प्र.कक्ष, दिनांक
१० फेब्रुवारी, २०१५ चे अर्धशासकीय पत्र.

शासन परिपत्रक :-

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ठरावीक कालांतराने पार पडणारी निवडणुक प्रक्रिया महत्वाची ठरते. कोणत्याही निवडणूकीच्या यशस्वीतेसाठी मतदारांचा सहभाग महत्वाचा असतो. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांमध्ये मतदार म्हणून आपले नाव नोंदणी करून घेणे व जास्तीतजास्त मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करून मतदार जागृती करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये मतदार जागृती करण्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात यावेत.

- १) माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकरीता निवडणूक प्रक्रीयेवर आधारीत प्रश्न मंजूषेचा कार्यक्रम आयोजित करणे.
- २) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे.
- ३) उच्च माध्यमिक स्तरावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करणे.
- ४) निवडणूक प्रक्रीयेतील संबंधीत व्यक्तित्तीची व्याख्याने आयोजित करणे.
- ५) देशाच्या निवडणूक प्रक्रीयेबाबत विविध स्रोतांद्वारे (इंटरनेट इ.) माहिती घेऊन त्यावर प्रकल्प तयार करणे.
- ६) मतदान करण्याबाबत आवाहन करणारे पत्र विद्यार्थ्यांकडून पालकांना पाठविण्याचा उपक्रम राबविणे.
- ७) निवडणूक प्रक्रीयेवर आधारीत चित्रफीत दाखवणे,
- ८) निवडणूक अधिकाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये अभिरूप मतदान घेणे व शक्य असल्यास त्यांना Electronic Voting Machine हाताळण्यास देणे.
- ९) वरील उपक्रमांव्यतिरिक्त अन्य नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जागृती करणे.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१५०५२७१३५८१२१८२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

प्रकाश तुबे

सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत, योग्य त्या कार्यवाहीसाठी,

१. आयुक्त, शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे,
२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
३. सर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य,
४. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक. महाराष्ट्र राज्य,
५. सर्व शिक्षणधिकारी, जिल्हा परिषद,

प्रत, माहितीसाठी,

१. स्वीय सहायक, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
२. स्वीय सहायक, सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई - ४०० ०३२,